

MED. I. 176. RV. 1,103,7. BHAG. 11,45. MBH. 8,4507. 4532. = वि-
त्तित P. 7,2,29, VArtt. 2. H. an. MED. — β) *starrend, zu Berge ste-
hend: लोमानि P. 7,2,29. केशाः VArtt. रोमाणि MBH. 4,1245. 9,8403.*
= रोमाञ्चसंयुत H. an. = कृष्टलोमन् MED. von Blumen und Kränzen
so v. a. *nicht herabhängend, frisch MBH. 3,2215. 2938. von Zähnen so*
v. a. *stumpf, = प्रतिरुत P. 7,2,29, VArtt. 2. = ऽप्रतिरुत H. an. =*
प्ररुत MED. — γ) = प्रपात DHAR. im ÇKDr. — δ) = वर्मित ebend.

— caus. कृष्यति 1) *ungeduldig machen, freudig erregen, erfreuen: इन्द्रं
त्रैत्राय कृष्य RV. 8,15,13. 9,111,3. 10,16,14. M. 3,233. MBH. 1,4460.*
6038. 8280. 5,7133. 14,1935. HARIV. 9914. 9979. 13698. R. 2,96,17
(105,16 GORR.). R. GORR. 2,2,7. 3,34. 4,13,32. ÇĀK. 102, v. l. KATHĀS.
124,247. BHĀG. P. 3,13,24. 6,10,14. 8,4,26. 10,73,32. med. MBH. 7,
4875. क्रत्वे दत्ताय कृष्यत्त पीताः *erregen RV. 4,37,2. — 2) starren ma-
chen: लोमानि कृष्यां चक्रे (so zu lesen) Verz. d. Oxf. H. 47; a, 16 v. u.*
— 3) *sich freuen M. 6,57. Spr. (II) 5846. — 4) partic. कृषितं गाṇa*
तारकादि zu P. 5,2,36. a) erfreut R. 2,82,24. 85,11. 106,32. R. GORR.
1,14,24. 2,6,8. 5,23,11. PAÑĀT. 46,12. परम् HARIV. 13267. R. 1,46,
*18 (47,7 GORR.). 68,13. सुतञ्जम् RAGH. 3,20. — b) zum Starren ge-
bracht: तस्य ते सर्वरोमाणि वचसा कृषितानि (so zu lesen) यत् Verz. d.*
Oxf. H. 7, b, 11 v. u. — c) n. Freude: स० adj. erfreut MBH. 4,847. —
— 5) partic. कृषितवत् erfreut, sich freuend über (gen.) R. GORR. 1,18,8.
— intens. 1) *ungeduldig —, heftig erregt sein: इर्क्षुषाणो मन्थसा RV.*
1,32,2. 7,21,2. उद्दे क्रुदमपिबुञ्जुर्क्षुषाणः ungeduldig, hastig 10,102,4.
yierig 16,7. VS. 5,37. ĀṆV. ÇĀ. 2,11,8. — 2) heftig erregen: मत्स्रासौ
इर्क्षुषत् प्रसाकम् RV. 6,17,4.

— अनु *nach —, mit Jmd (acc.) freudig erregt —, begeistert werden,*
sich freuen mit: इमं वीरमनु कृष्यमुयम् AV. 6,97,3 (vgl. RV. 10,103,6).
AIT. BR. 3,4 (s. unter उद्). कृष्टाश्च नानुकृष्यामि R. GORR. 2,71,20. अ-
नुकृष्यति कृष्यन्त्याम् BHĀG. P. 4,25,61.

— अभि *caus. erfreuen MBH. 6,1833. 12,1894.*

— समभि *caus. dass. MBH. 14,2159.*

— अत्र *caus. partic. कृषितं zum Schaudern gebracht MBH. 9,2786.*

— आ *schauern: नयनैः स्रवञ्जलाकृष्यञ्चः BHĀG. P. 10,82,14.*

— उद् 1) *ungeduldig erregt, — bereit sein: किं नोड्ड कृष्ये दात्वा उ*
RV. 4,21,9. उद्धर्षसां वाञ्छिनानि AV. 3,19,6. अग्रिरुच्च कृष्यति नि च
(v. l. अनु st. नि च) कृष्यति so v. a. flackert lustig auf AIT. BR. 3,4. —
2) sich öffnen (von geschlossenen Kelchen): उद्धर्ष्यन्वारिज्ञानि सूर्या-
त्यानि BHĀG. P. 10,20,47. — 3) partic. उद्धर्षित schaudernd: शीतेन
RIĀL-TAR. 3,181. — caus. freudig erregen, ungeduldig machen: उद्धर्ष-
यायुधानि मनोसि RV. 10,103,10. AV. 5,20,8. erfreuen RV. 5,27,5. in
der Bed. ermuthigen hierher oder zu धृष् (s. das. und füge noch MĀRK.
P. 125,20 hinzu). — Vgl. उद्धर्ष figg.

— प्रोद्, *partic. प्रोद्धर्षित schaudernd PAÑĀT. 94,4 (प्रोद्धू. in beiden*
Ausgg.).

— समुद् *caus. freudig erregen KĀṬH. 26,1. — Vgl. समुद्धर्ष.*

— नि *zusammensinken: eine Flamme AIT. BR. 3,4; s. unter उद्.*

— परि, *partic. कृष्ट hoch erfreut: मानसा R. 2,60,22. कृषित*
dass. MBH. 8,1206. — caus. hoch erfreuen MBH. 3,887. HARIV. 5743.

R. 6,112,29. कृषित *partic. MBH. 7,2199. R. 1,69,18. — Vgl. परि-*
कृष्या.

— संपरि *caus. hoch erfreuen MBH. 3,17470.*

— प्र *sich der Freude hingeben, munter sein: न प्रकृष्येत्प्रियं प्राप्य*
BHĀG. 5,20. 11,36. वाञ्छिनः MBH. 4,1461. 14,769. R. GORR. 2,45,6. 71,
6. 5,37,2. Spr. (II) 266. को न प्रकृष्येदुःखेन मुखवपरिवर्तिना KATHĀS.
22,252. प्रकृष्युम् BHĀG. P. 10,44,30. प्रकृष्य absol. KATHĀS. 50,207.
med.: प्रकृष्येत MBH. 4,118. प्राकृष्यत R. 2,69,5. प्रकृष्यमापौरमुभिः
BHĀG. P. 3,24,11. — partic. प्रकृष्ट 1) erfreut, froh MBH. 1,6202. 3,
2717. 11936. R. 1,1,8. 2,25,37. 26,5. 12. 54,41. 72,11. मुदित 83,18.
88,20 (घ०). 91,48. 96,6. 3,48,3. 55,42. रत्नसो वधात् 6,92,71. VARĀH.
BRH. S. 43,25. 92,3. KATHĀS. 28,170. PAÑĀT. 93,25. 241,23. वदन R.
1,50,16. 4,8,32. MĀRK. P. 23,2. अत्रकृष्टमुख ebend. वृष्य MBH. 3,15654.
अत्तरात्मन् 2221. मनस् 2602. 2710. मनस् adj. 2225. PAÑĀT. 34,19.
Hir. 16,11. 43,19. प्रकृष्टात्मन् adj. MBH. 3,2882. R. 2,82,22. — 2)
starrend, zu Berge stehend: रोमान् adj. R. 3,65,19. BHĀG. P. 3,13,5.
10,85,38. रोमकूपानि MBH. 4,1464. — caus. aufmuntern, in eine freu-
dige Stimmung versetzen, erfreuen: प्रकृति केन ब्रह्मोवाच प्रकृष्यन्
ÇĀĀKH. Br. 15,2. MBH. 4,2038. 5,2411. R. 2,94,14 (103,14 GORR.). 106,
2. R. GORR. 2,12,34. 16,47. 6,37,77. Spr. (II) 1855. KATHĀS. 106,183. —
partic. प्रकृषित 1) in eine freudige Stimmung versetzt, erfreut MBH. 9,658.
R. 2,82,27. R. GORR. 2,6,30. WEBER, KRSHNĀG. 274. KATHĀS. 18,317. Verz.
d. Oxf. H. 255,a,33. MĀRK. P. 125,7. BHĀG. P. 3,22,22. 28. PAÑĀT. 244,16.
अनुक्रुद् HARIV. 13831. मधुपान० R. 5,60,12. — 2) steif gemacht: नाल
SUCR. 2,215,21. — Vgl. प्रकृष्य figg.

— संप्र *sich der Freude hingeben: कृष्यामि R. 5,37,8. संप्रकृष्यत*
med. ohne Augment MBH. 13,444. कृष्य absol. 6,2842. — partic. कृष्ट
1) erfreut, froh MBH. 1,3107. 3,8014. R. 2,83,10. 84,15 (92,6 GORR.).
91,59. 107,4. 17. 3,78,5. VARĀH. BRH. S. 44,28. VP. bei MUIR, ST. 1,
63. Verz. d. Oxf. H. 256,b,38. मुख MBH. 2,775. मनस् R. 1,64,9. म-
नस् adj. 36,11. R. GORR. 1,16,10. 4,4,14. — 2) starrend, zu Berge ste-
hend: तनूरुक् adj. MBH. 1,4061. 3,3061. 12056. 4,2182. R. 5,3,6. 6,
36,26. — Vgl. संप्रकृष्य fig. — caus. in eine freudige Stimmung versez-
zen, erfreuen R. 4,25,7. 6,75,50. कृषित MBH. 3,11829.

— प्रति *in Erwiderung auf Etwas Freude an den Tag legen: संरोष्य-*
माणाः प्रतिकृष्यते यः Spr. (II) 3937. — caus. ermuntern, erfreuen MBH.
13,202. — Vgl. प्रतिकृष्या.

— सम् 1) *sich der Freude hingeben, sich freuen: संकृष्येत् Spr. (II)*
1212. MBH. 5,3359. VARĀH. BRH. S. 78,5. BHĀG. P. 5,14,38. संकृष्युम्
8,18,4. संकृष्य absol. MBH. 6,2589. med.: समकृष्यत् 2,941. 3,2854.
R. 5,64,23. संकृष्यमान (sic) MĀRK. P. 49,7. — 2) schauern: मुदा च सं-
कृष्य R. 3,38,27. समकृष्यत् vor Schreck 5,16,102. — 3) partic. a) सं-
कृष्ट a) erfreut, froh MBH. 1,6038. 7717. 2,2183. 12,10365 (Çiva). R.
2,97,20. 100,12. 107,17. 3,49,22. 5,64,11. VARĀH. BRH. S. 8,30. 19,17.
47,5. BHĀG. P. 3,3,25. अत्सरोगाणा० R. GORR. 2,100,55. नवसंगम० 3,
79,17. BHĀG. P. 1,2,1. वदन R. 2,85,11. 112,8. मनस् PAÑĀT. 21,14.
परम् MBH. 3,2606. अति० 12,4295. सु० R. GORR. 2,14,8. संकृष्ट vom
Feuer so v. a. munter lodern 5,50,9. संकृष्टवत् adv. froh 2,122,8. —